



## सहकार प्रशिक्षण कार्यक्रम



महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २४-क नुसार सर्व प्रकारच्या सहकारी संस्थाना त्यांचे संचालक मंडळ, सभासद तसेच कर्मचारी यांचे प्रशिक्षण मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांकडून घेणे व कलम ७५(२) (viii) नुसार अंदाजपत्रक तयार करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे कलम ३०-क (८) नुसार सहकारी संस्थांचे अंदाजपत्रक तयार करणे, दरवर्षी प्रशिक्षणासाठी आर्थिक तरतूद करणे व सदर तरतूद प्रशिक्षण घेण्यासाठी खर्च करणे अनिवार्य आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २४-क(१) ला अनुसरून दिनांक १० सप्टेंबर २०१४ रोजीच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील अधिसूचनेनुसार यशदा पुणे या संस्थेला राज्यस्तरीय संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे परिपत्रक क्र. प्रशासन/कलम-२४ क-शिक्षण व प्रशिक्षण/२०१५/१३२, दिनांक १५/०५/२०१५ मध्ये प्रशिक्षण संबंधित उपरोक्त उल्लेखित बाबी स्पष्ट केलेल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्र, यशदा पुणे कडून खालील नऊ (०९) प्रशिक्षण कार्यक्रम पुढील कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत-

अ.क्र.	प्रशिक्षण कार्यक्रमाचे शिर्षक	प्रशिक्षण कार्यक्रमांचे कालावधी (पासून ते पर्यंत)
1	नागरी / पगारदार सहकारी पतसंस्था व नागरी सहकारी बँका / जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यासाठी 'व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्रम'	०३/०७/२०१७ ते ०५/०७/२०१७
		१७/०७/२०१७ ते १९/०७/२०१७
		२७/०७/२०१७ ते २९/०७/२०१७
		३१/०७/२०१७ ते ०२/०८/२०१७
		२४/०८/२०१७ ते २६/०८/२०१७
		०४/०९/२०१७ ते ०६/०९/२०१७
		११/०९/२०१७ ते १३/०९/२०१७
		०३/१०/२०१७ ते ०५/१०/२०१७
		३०/१०/२०१७ ते ०१/११/२०१७

संपर्कासाठी पत्ता - संचालक ,

सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्र, राजभवन आवार, बाणेर रोड, यशदा पुणे-४११००७.

दूरध्वनी क्र. ०२०-२५६०८१३९, ०२०-२५६०८२२४, भ्रमणध्वनी क्र. ९७६२०३५४९०.

Email- [ctr@yashada.org](mailto:ctr@yashada.org)

(प्रशिक्षण कार्यक्रमांच्या कालावधीत फेरबदल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाला राहिल)

## सन २०१७-१८ मधील प्रशिक्षण दरपत्रक

सन २०१७-१८ या कालावधीमध्ये यशदामधील व बहिःस्थ अशा निवासी व अनिवासी स्वरूपाच्या सहकारी संस्थांद्वारा पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणा-या प्रशिक्षणार्थीकरिता प्रशिक्षण शुल्क सवलत योजना खालील प्रमाणे राहिल.

अ. क्र.	प्रशिक्षणाचा तपशील	प्रतिदिन प्रति प्रशिक्षणार्थी शुल्क (रुपये)
१	यशदामध्ये एका निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणा-या एका सहकारी संस्थेच्या एक किंवा दोन प्रशिक्षणार्थीसाठी (प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन)	मूळ शुल्क- १६००/- + सेवाकर @१५.००% २४०/- एकूण शुल्क १८४०/-
२	यशदामध्ये एका निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणा-या एका सहकारी संस्थेच्या तीन किंवा तीन पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थीसाठी (प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन)	मूळ शुल्क- १५००/- + सेवाकर @१५.००% २२५/- एकूण शुल्क १७२५/-
३	यशदामध्ये एका अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहणा-या सहकारी संस्थांच्या प्रशिक्षणार्थीसाठी- फक्त दुपारचे एक जेवण व दोन चहा समाविष्ट (प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन)	मूळ शुल्क- १०००/- + सेवाकर @१५.००% १५०/- एकूण शुल्क ११५०/-
४	बहिःस्थ निवासी प्रशिक्षण कार्यक्रम (प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन)	मूळ शुल्क- १०००/- + सेवाकर @१५.००% १५०/- एकूण शुल्क ११५०/-
५	बहिःस्थ अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम (प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन)	मूळ शुल्क- ७५०/- + सेवाकर @१५.००% ११३/- एकूण शुल्क ८६३/-

प्रचलित दराने सेवाकर / जीएसटी संबंधित सहकारी संस्थांना आकारण्यात येईल.